



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष १०, अंक २८] गुरुवार ते बुधवार, डिसेंबर १२-१८, २०२४/अग्रहायण २१-२७, शके १९४६ [पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय

रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग,
चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, ३ डिसेंबर २०२४.

- वाचा.—** (१) दि केरोसीन (रेस्ट्रिक्शन ऑन युज अँड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.
(३) क्रमांक निशि/केरो/२०२४/आठ/जा. १९७, दिनांक ४ नोव्हेंबर २०२४.
(४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०२४/आठ/जा. २०५.— शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे.

ज्याअर्थी, सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;

त्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :—

अ.क्र.	बाब	सध्याचा दर (रुपये प्रति कि. लि.)	सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.)
(१)	(२)	(३)	(४)
ए	एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. लि.)	५१६२६.००	५२७४९.००
बी	वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५%	२५८१.३०	२६३७.४५
सी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी]	५४२०७.३०	५५३८६.४५
डी	(i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१३४१.८८	१३४१.८८
	(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता.	९९.००	९९.००
	(iii) (A) वाहतूक खर्च	२८०.७९	२८०.७९
	(B) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च	७०.२०	७०.२०
	(C) डिझेल वरील खर्चात झालेली वाढ	१०९.३३	१०९.३३
	एकूण वाहतूक खर्च (A+B+C).	४६०.३२	४६०.३२
	(iv) पथकर (Toll Tax)	७०.००	७०.००
	(v) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ	३.९९	४.८०
	(vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)].	१९७५.१९	१९७६.००
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% [डी (vi) च्या ५%].	९८.७६	९८.८०
एफ	एकूण [सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर	५६२८१.२५	५७४६१.२५
एफ १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	५६२८१.२५ ** (किंमत रुपये ५३६०१.१९ + वस्तू व सेवा कर रुपये २६८०.०६)	५७४६१.२५ ** (किंमत रुपये ५४७२५.०० + वस्तू व सेवा कर रुपये २७३६.२५)
जी	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह)	६७५.००	६७५.००
एच	किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के, वस्तू व सेवा कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के].	३३.७५	३३.७५
आय	किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)	५६९९०.०० ** (किंमत रुपये ५४२७६.१९ + वस्तू व सेवा कर रुपये २७१३.८१)	५८१७०.०० ** (किंमत रुपये ५५४००.०० + वस्तू व सेवा कर रुपये २७७०.००)
जे	किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)	५६.९९	५८.१७

शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

सुधाकर तेलंग, (भा.प्र.से.),
नियंत्रक, शिधावाटप व संचालक,
नागरी पुरवठा, मुंबई.